

रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या  
अधिनस्त कार्यालयांसाठी “आहरण व  
संवितरण अधिकारी” आणि “नियंत्रण  
अधिकारी” घोषित करणेबाबत

महाराष्ट्र शासन

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

शासन निर्णय क्रमांक : कौविउ-२०१५/प्र.क्र.६२/प्रशा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, २ रा मजला,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : १० एप्रिल, २०१५.

**संदर्भ :** शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, क्रमांक इएसई-२०१४/ प्र.क्र.०१/प्रशा-२,  
दिनांक: ०४ जानेवारी, २०१४

**प्रस्तावना :**

उपरोक्त संदर्भाधिन दिनांक ०४ जानेवारी, २०१४ च्या शासन निर्णयान्वये रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयातील कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी म्हणून एकाच अधिकाऱ्याला घोषित करण्यात आले आहे. तथापि, एकच अधिकारी आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी असणे ही बाब प्रशासकीयदृष्ट्या व वित्तीय बाबीसाठी योग्य नाही. यास्तव, आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत सर्वसाकल्याने विचार करून शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे :-

**शासन निर्णय :**

रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा संदर्भाधिन दिनांक ०४ जानेवारी, २०१४ चा शासन निर्णय अधिक्रमित करून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाच्या स्तंभ-२ मध्ये नमूद रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयांसाठी स्तंभ-३ मधील अधिकाऱ्यांना “आहरण व संवितरण अधिकारी” आणि स्तंभ-४ मधील अधिकाऱ्यांना संबंधित कार्यालयाचे “नियंत्रण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय दिनांक ०१ मे, २०१५ पासून अंमलात येईल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१५०४१०१५१४२२७०३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत : परिशिष्ट

( दे. आ. गावडे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र १-२, मुंबई/नागपूर,
२. आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई,
३. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
४. उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
५. उप संचालक, रोजगार व स्वयंरोजगार, सर्व विभागीय मुख्यालय (संचालनालयामार्फत)
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
७. जिल्हा कोषागार अधिकारी/उप कोषागार अधिकारी (संचालनालयामार्फत),
८. सर्व संबंधित कार्यालयांचे प्रमुख (संचालनालयामार्फत),
९. विभागातील सर्व कार्यासने
१०. निवड नस्ती.

परिशिष्ट

(शासन निर्णय, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, क्रमांक कौविउ-२०१५/प्र.क्र.६२/प्रशा-२, दिनांक १० एप्रिल, २०१५ सोबतचे परिशिष्ट)

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	घोषित करण्यात आलेले आहरण व संवितरण अधिकारी	घोषित करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी
१	२	३	४
१	रोजगार व स्वयंरोजगार विभागीय मुख्यालय, कोकण भवन, नवी मुंबई	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विभागीय मुख्यालय, मुंबई	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, कोकण भवन नवी मुंबई
२	रोजगार व स्वयंरोजगार विभागीय मुख्यालय, पुणे	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विभागीय मुख्यालय, पुणे	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, पुणे
३	रोजगार व स्वयंरोजगार विभागीय मुख्यालय, नाशिक	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विभागीय मुख्यालय, नाशिक	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नाशिक
४	रोजगार व स्वयंरोजगार विभागीय मुख्यालय, औरंगाबाद	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विभागीय मुख्यालय, औरंगाबाद	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, औरंगाबाद
५	रोजगार व स्वयंरोजगार विभागीय मुख्यालय, अमरावती	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विभागीय मुख्यालय, अमरावती	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, अमरावती
६	रोजगार व स्वयंरोजगार विभागीय मुख्यालय, नागपूर	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विभागीय मुख्यालय, नागपूर	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नागपूर
७	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर	सेवाज्येष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	घोषित करण्यात आलेले आहरण व संवितरण अधिकारी	घोषित करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी
१	२	३	४
८	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर	सेवाज्येष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर
९	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, ठाणे	सेवाज्येष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, ठाणे	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, ठाणे
१०	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, रायगड, अलिबाग	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, रायगड, अलिबाग	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, रायगड, अलिबाग
११	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी
१२	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सिंधूदुर्ग	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सिंधूदुर्ग	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सिंधूदुर्ग
१३	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, पुणे	सेवाज्येष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, पुणे	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, पुणे









अ.क्र.	कार्यालयाचे नाव	घोषित करण्यात आलेले आहरण व संवितरण अधिकारी	घोषित करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी
१	२	३	४
३८	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, जळगाव	सेवाज्येष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, जळगाव	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, जळगाव
३९	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे
४०	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, नंदूरबार	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, नंदूरबार	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, नंदूरबार
४१	जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर	सेवाज्येष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर	सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर
४२	अपंगार्थ विशेष रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, मुंबई	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, अपंगार्थ विशेष रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, मुंबई	सहायक संचालक, अपंगार्थ विशेष रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, मुंबई
४३	रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र (तांत्रिक), मुंबई	सेवाज्येष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र (तांत्रिक), मुंबई	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, कोकण भवन, नवी मुंबई

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	घोषित करण्यात आलेले आहरण व संवितरण अधिकारी	घोषित करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी
१	२	३	४
४४	विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, मुंबई	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, मुंबई	सहायक संचालक, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, मुंबई
४५	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, पनवेल	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, पनवेल	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, कोकण भवन, नवी मुंबई
४६	रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र (तांत्रिक), पिंपरी जि.पुणे	सेवाज्येष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र (तांत्रिक), पिंपरी	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, पुणे
४७	विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, पुणे	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, पुणे	सहायक संचालक, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, पुणे
४८	विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर	सहायक संचालक, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	घोषित करण्यात आलेले आहरण व संवितरण अधिकारी	घोषित करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी
१	२	३	४
४९	आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, मंचर-आंबेगाव जि.पुणे	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, मंचर-आंबेगाव जि.पुणे	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, पुणे
५०	विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद	सहायक संचालक, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद
५१	आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जि.नांदेड	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जि.नांदेड	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, औरंगाबाद
५२	विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, नागपूर	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, नागपूर	सहायक संचालक, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, नागपूर
५३	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, कामठी जि. नागपूर	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, कामठी जि. नागपूर	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नागपूर

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	घोषित करण्यात आलेले आहरण व संवितरण अधिकारी	घोषित करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी
१	२	३	४
५४	आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी जि. गोंदिया	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी जि. गोंदिया	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नागपूर
५५	आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नागपूर
५६	आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नागपूर
५७	आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर जि. अमरावती	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर जि. अमरावती	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, अमरावती
५८	विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावती	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावती	सहायक संचालक, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावती

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	घोषित करण्यात आलेले आहरण व संवितरण अधिकारी	घोषित करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी
१	२	३	४
५९	आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, कळवण जि. नाशिक	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, कळवण जि. नाशिक	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नाशिक
६०	आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर जि. जळगाव	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर जि. जळगाव	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नाशिक